

क्र.महसूल/क-१/टे-१३/एनएर्प/जिल्हाधिकारी कार्यालय, ताणे  
दिनांक :- /०५/२०१३

संख्या-१३३/सं

३५५

३५

०३ MAY 2013

७८

२५

वाचले :-

श्रीमती स्वरूपा किशोर फलाटणकर, रा.आग्रा रोड, ता.शहापुर, जि.ठाणे यांनी दि. २३/०९/२०१०  
व फेरअर्ज दि. २४/०५/२०१२ प दि. २१/०१/२०१३ तहसिलदार शहापुर यांचेकडील क्र.जा.क्र.महसूल/कार्यालय/कावि/एसआर-६७/१०  
दि. १९/११/२०१०

३. महाव्यक संचालक, नगररचना, ठाणे यांचेकडील ज्ञा.क्र.विशेष/क्र.भूसंपादन/वाप्सी/प्रदानादूर/२०२४  
ता.शहापुर/संसंठाणे/१४६५ दि. २१/०६/२०१२
४. महसूल व घन विभाग यांचेकडील क्र.महसूल/परिवर्तन क्र.महसूल/प्रस्ताव/क्र.भूसंपादन/१२१/२०१२
५. उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) लघूपाटवंधारे, यांचेकडील क्र.भूसंपादन/पत्र क्र.भूसंपादन/  
एसआर/टे-३/२०१०/वर्षी-२८५/जा.क्र.९२३ दि.०३/०५/२०१०
६. उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) लघूपाटवंधारे, तिसरा भावा, ठाणे यांचेकडील पत्र क्र.भूसं/ल.पा./टे-१/एस.आर.क्र.५०८७ दि.२६/१०/२०१०
७. भूमी संपादन विशेष अधिकारी, विशेष घटक, ठाणे यांचेकडील क्र.भूसंविअ/नाहदा/१६०६  
दि.१८/१०/२०१०.
८. उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मेट्रो सेंटर ३, ठाणे यांचेकडील क्र.भूसं/ने.सें.३/एस.आर.-६३७  
दि.११/१०/२०१०
९. उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) उल्हासखोरे प्रकल्प, ठाणे यांचेकडील क्र.भूसंपादन/टे.नं.१/सी-७०८५० दि.३०/१०/२०१०
१०. उपविभागीय अधिकारी, मिवंडी विभाग मिवंडी यांचेकडील क्र.वी.डी/महसूल/टे-३/भूसं/कावि-११८५४/१२ दि. ३१/०८/२०१२.
११. मंडळ अधिकारी, शहापुर, ता.शहापुर यांचेकडील जा.वा.क्र.वि.पा.नि.क्र.४१/१० दि.१६/१०/१०  
दि.२२/०५/२०१२
१२. ग्रामपंचायत शहापुर, ता.शहापुर, जि.ठाणे यांचेकडील जा.क्र.११९२ वि.२२/०६/२०१०
१३. उप कार्यकारी अभियंता, भातसा कालया विभाग क्र.१, शहापुर, ता.शहापुर, जि.ठाणे यांनी त्यांचेकडील  
पत्र जा.क्र. भाकावि.१/प्रशा-२/लादा/८५४/१० दि.१५/०३/२०१०
१४. उपवन संरक्षक, शहापुर घन विभाग शहापुर यांनी त्यांचेकडील पत्र जा.क्र. व२८/दृक्ष/कक्ष-७/  
४५१०/२०१२.१३ दि.११/०१/२०१३
१५. दैनिक "महाराष्ट्र जनमुद्रा" प्रसिद्धी पत्रक (जाहिरनामा) दि.१२/१०/२०१०
१६. टिपणी मंजूर दि. २६/०५/२०१३

आदेश :-

अर्जदार उपोद्घातातील अ.क्र. १ यांनी ठाणे जिल्हाधिकारी शहापुर/संसाधन विभाग/ना.जा.क्र. शहापुर, ता.शहापुर, जि. ठाणे येथील स.न.ग.न. ३६ व १०९/१ मधील एकूण क्षेत्र २४,०५,००० चौ.मी. पैकी, २१७२०.०० चौ.मी. या जागेवर रहिवास व वाणिज्य योजनांनी विभागीय विभागाम परद्वानगी मिळणेबाबत विनंती अंज सादर करण्यात आलेला आहे.

आणि ज्या अर्थी प्रस्तावित जमीनीचे मालकी हवकाबाबत दिनांक १२/१०/२०१० रोजीचे "महाराष्ट्र जनमुद्रा" या वृत्तपत्रात जाहिरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला होता. सदर जाहिरनामाचे बाबतीत कोणार्हीही तक्रार/हरकत या कार्यालयात मुदतीत प्राप्त झालेली नाही.

ज्या अर्थी, प्रस्तुत जमीनीबाबत आदिवासी हस्तांतरण कायदा / ना.ज.क.धा. कायद्याचे तरतुदीचा भंग झालेला नाही. सदरची जमीन जमिनमालक यांनी कायदेशिररित्या खरेदीने धारण केलेली आहे, असे तहसिलदार शहापुर यांचे उपोद्घातातील अ.क्र.२ च्या अहवालाने कवळीले आहे.

आणि ज्या अर्थी, नीजे शहापुर, ता.शहापुर, जि. ठाणे येथील स.न.ग.न. ३६ व १०९/१ मधील एकूण क्षेत्र २४,०५,००० चौ.मी. ही जागा मंजूर मुंबई महानगर प्रादेशिक योजनेमध्ये समाधिष्ठ नसून अद्याप तेथे प्रादेशिक/विकास योजनेचा कोणताही प्रस्ताव मंजूर नाही. त्यामुळे त्या ठिकाणी या

ह प

ते क वर्द्धनगरपरिषदांसाठीच्या मंजूर प्रमाणित विकास नियंत्रण नियमावलीनुसार संदर्भित

१ एप्रिल अनुजेय आहे.

२५

नीजे शहापूर, ता.शहापूर, जि. ठाणे येथील स.न.ग.नं. ३६ व १०३/३ मर्यील एकूण २४,०१०.०० चौ.मी. पैकी २१७२०.०० चौ.मी. या जागेवर समूह नियास पद्धतीने रहिवास व यांचे प्रयोजनासाठी बिनशेती परवानगी व बांधकाम नकाशास मंजूरीची शिफारस सहाय्यक संचालनगररचना, ठाणे यांनी त्यांचेकडील पत्र जा.क्र.बिशेप/रेखांकन/वांप/मी.शहापूर/ता.शहापूर/सर्वे १४६५ दि. २१/०८/२०१२ अन्वये शिफारस केली आहे.

स ह प

१०५५ जगाभृष्ट, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम ४४ अन्वये जिल्हाधिकारी ने क्र. वृत्ती यांचेकडे निहित घरण्यात आलेले अधिकार उपोद्घातातील अ.क्र.४ घरील शासन परिपत्रकानुसार अफर जिल्हाधिकारी यांचेकडे निहित करण्यात आले आहेत.

त्या अर्थी, मी अप्पर जिल्हाधिकारी, ठाणे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकार वापर मर्यान गाडारे मीजे शहापूर ना.शहापूर, जि. ठाणे येथील स.न.ग.नं. ३६ व १०३/३ मर्यील एकूण क्षेत्र २४,०१०.०० चौ.मी. पैकी २१७२०.०० चौ.मी. या जमिनीस गांव न.नं. ७/१२ कब्जेवार सदरी दाखल असलेल्या श्रीमती स्वरूपा किंशोर फलटणकर यांना सहाय्यक संचालनगररचना, ठाणे यांचेकडील मंजूर नकाशानुसार जागेवर रहिवास व वाणिज्य प्रयोजनासाठी बिनशेती परवानगी व बांधकाम नकाशास यालील अंती व शर्तीवर प्रवानगी (अनुज्ञा) देण्यात येत आहे.

### त्या शर्ती अशा :-

ही परवानगी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६, चा त्या खाली केलेतो नियम या अधिन ठेवून देण्यात आलेली आहे.

१. प्रश्नाधिन जागेची मोजणी ३ महिन्याचे आत करून घेणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील.
२. जागेवर खुले क्षेत्र व रस्ते याचे क्षेत्र दर्शविणारा फलक लायणे अर्जदार यांचे बंधनकारक राहील.
३. मंजूर रेखांकनाप्रमाणे जागेवर भूखंड, रस्ते, खुली जागेची प्रत्यक्ष जागेवर आखणी करून ती उप-अधिकारी, भूमी अभिलेख, शहापूर यांचेकडून मोजणी करून घेणे आवश्यक आणि आखणी करीत असताना सभोवतालील मंजूर अभिन्यासातील रस्त्यांशी योग्य रितीने समन्वयात आवश्यक आहे. त्याप्रमाणे मोजणी नकाशे या कार्यालयाकडे व सहा.संचालनगररचना, ठाणे यांचे कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे. तसेच प्रत्यक्ष मोजणीचे वेळ भूखंडाचे क्षेत्रांमध्ये तफावत आढळल्यास वा प्रस्तावित बांधकाम अंत्रे जास्त होत असल्यात याप्रमाणात बांधकाम क्षेत्र करून सुधारित मंजूरी घेणे आवश्यक राहील.
४. प्रस्तावित रेखांकनाचा व त्यामधील बांधकामाचा वापर नकाशात दर्शविल्याप्रमाणे रहिवास यांणिज्य वापरासाठीच करण्यात यावा.
५. विषयांकित जागेचा प्रत्यक्ष वापर सुरु करणेपूर्वी रेखांकनातील रस्ते, त्यांच्या गटरासह वाहतुकी योग्य होतील असे पक्क्या स्वरूपात बांधण्यात यावेत व त्यांची रुंदी गंजूर रेखांकनाप्रमाणे ठेवण्यात यावी.

नियोजित बांधकाम सुरु करणेपूर्वी उपअधिकारी, भूमी अभिलेख, शहापूर यांचेकडून विषयांकित भूखंडाचे सिमांकन करून घेऊन त्याप्रमाणे रेखांकित नकाशावर दाखविल्याप्रमाणे नियोजित बांधकामापासून पुढील, मागील व बाजूची अंतरे प्रत्यक्षात जागेवर किमान असल्याची यांची महसूल विभागास करून देणे अर्जदारावर बंधनकारक राहील.

८. रेखांकनातील खुली जागा ही प्रत्यक्षात जागेवर एकूण दिग्राचा असली पाहिजे. सदर क्षेत्र जागेवर काढन खुले ठेण्यात यावे. तसेच कैंपिंग क्राइकर्साकडे विनानुल्य हस्तांतरित करण्यात यावी. तीचा उपयोग वाळ, किंवा गंगा

कैंपिंग क्राइकर्साकडे विनानुल्य हस्तांतरित करण्यात यावा.

२७

९. नियोजित इमारतीच्या वापरासाठी आवश्यक असणाऱ्या पाण्याची सोय तसेच सांडपाण्याची वैला निर्मूलनाची घवस्था उनल्यास इमारतीला अंजदाराने करणे आवश्यक आहे.

१०. रेखांकनातील रस्ते जर शेजारील रस्त्याना असलील तरे अशा शेजारील जागास्या संहाव्य परेखांकनासधील रस्त्याना ते जोडण्यासाठी दोपरण्यासाठी परवानगी यावी लागूकरून ५५५ २०२४

११. विषयाधिन अभिन्यासातील अंतगत रस्ते हे विकासकू काढून ते असल्याना सदाचित नियोजित प्राधिकरण/स्थानिक प्राधिकरणास नानमात्र न विनानुल्य हस्तांतरित करावेत.

१२. संदर्भित जागेवर भूखंडावर शिफारस केलेल्या नकाशाव्यतिरिक्त अस्तित्वातील बांधकामे काढून टाकणे अंजदारावर वंथनकारक राहील.

१३. मंजूर रेखांकनास अगर प्रत्यक्ष बांधकामात पूर्व परवानगी शिवाय कोणताही बदल करण्यात येवू नये.

१४. विषयांकित जागेचे क्षेत्र, स्थान, आकार, वापर वहिवाट, भोगवटादार, भाडेकरू नालकी हवक्क इ. संदर्भात काही तक्रारी असल्यास त्याची संपूर्ण जवाबदारी अंजदार यांचेवर राहील. तसेच लगतच्या भूखंडधारकांच्या काही तक्रारी असल्यास त्याची सर्वस्वी जवाबदारी अंजदार यांचेवर वंथनकारक राहील.

१५. विषयाधिन जागा नदी, नाला, तळाय, विघूत याहिनी इत्यादी वार्षीना वांधित असल्याची खात्री महसूल विभागाने करावी. जागेवर सांडपाणी अथवा भूपृष्ठीत पाणी वाहून नेणेसाठी जे मार्ग असतील ते अद्याधित ढेवायेत. त्याचे रुदी य आखणीनध्ये कोणताही बदल करता येणार नाही.

१६. रेखांकनातील नियोजित भूखंडाची/रेखांकनाखालील जागेची पुढील उपविभागणी अवैध ठरेल.

१७. सदर जागेखावत पूर्व संदर्भ न्यायालयीन संदर्भ असल्यास त्याची संपूर्ण असल्यास त्याची अंजदार यांचेवर राहील.



१८. प्रस्तावासोबत कागदपत्रांच्या विधीग्राहयतेबाबत जागानालका शास्त्रीय आपूर्ती अभियंता इत्यादी जवाबदार राहील.

१९. नियोजित बांधकामापासून पुढील, मागील व धाजूरी अंतरे प्रत्यक्ष जागेवर अवैध आहे.

२०. स्टिलची उंची कमाल २.२० सी.डी.एण्यात यावी. स्टिलचा वापर केवळ पांडिंगसाठी करण्यात याया.

२१. रेखांकनात वर्शाधिलेल्या इमारतींचे बांधकाम व मजले नकाशावर वर्शाविल्याप्रमाणे असणे आवश्यक आहे. तसेच रेखांकन नकाशावर वर्शाविल्याप्रमाणे इमारतीचे सामासिक अंतर प्रत्यक्ष जागेवर असणे आवश्यक आहे.

२२. नियोजित बांधकामात नजुरीपेक्षा वेगळे बदल करावयाचे असल्यास किंवा वापर बदलावयाचा असल्यास पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे.





स ह प
द. क.
३८५४
८४

क्र.महसूल/क-१/टे-३३/एनएपी/एसआर-१२३/१२

२३. विषयाधिन जागेवरील बांधकामाचे मंजूर नल्हाशाप्रमाणे कार्यान्वयन, बांधकाम साहित्याची गुणवत्ता य तर्जा, प्रस्तावित इमारतीचे ऑर.सी.सी डिव्हाईन, अग्निशमन घ्यवस्था इ. बाबत जमीन मालक/विकासकर्ता/वास्तुविशारद/सल्लागार अभियंता यांची जबाबदारी राहील.

३८५५  
१०० | २४

२४. विषयांकित जागेवरील बांधकाम करताना आय.एस.आय. १३९२०-१९९३ भूकंपरोधक आर.सी.सी. डिव्हाईननुसार बांधकाम घटकाचे नियोजन अहंताप्राप्त नोंदणीकृत स्ट्रक्चरल इंजिनिअर पांचेकडून करून घेणे आवश्यक असून त्यांचे देखरेखीखाली नियोजित इमारतीचे बांधकाम पूर्ण करणे अर्जदार/विकासकर्ता यांचेवर बंधनकारक राहील.

२५. पर्यावरण विभागाच्या धोरणानुसार आवश्यक असल्यास पर्यावरण अनुज्ञेयता (Environment Clearance) प्राप्त करून घेणे अर्जदार/विकासकर्ता यांचेवर बंधनकारक राहील.

२६. महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम-४८ नुसार बांधकाम परवानगी दिलेल्या तारखेपासून एक वर्षापर्यंत वैथ असेल नंतर पुढील वर्षासाठी अर्जदार यांनी योग्य त्या कारणासहित नियोजन प्राधिकरणाकडे यिनंती अर्ज करून पुढील वर्षासाठी अर्जदार यांनी योग्य त्या कारणासहित नियोजन प्राधिकरणाकडे यिनंती अर्ज करून परवानगीचे नुतंतीकरण मुदत संपूर्ण आवश्यक राहील. परंतु, वाढवलेल्या काळावधीमध्ये जोत्यापर्यंतचे बांधकाम पूर्ण झाले नसेल तर किंवा सद्यस्थितीत जेथे जोते नसेल तेथे तळघाराचे किंवा पांचव्याप्तीचे (स्टिल्ड) वरच्चा स्तरापर्यंतचे बांधकाम पूर्ण केले नसेल तर अर्जदाराला खिळाऊसाध्या परवानगीसाठी नव्याने अर्ज घारपो आवश्यक राहील. ससेच नवीन परवानगी घेताना त्यावेची अस्तित्वात आलेल्या नियमांचा व नियोजित विकास आराखडयाच्या अनुंयाने छाननी करण्यात येईल व ती बाब अर्जदार/जमिन मालक यांचेवर बंधनकारक राहील.

२७. रादरहू जमिन राष्ट्रीय महामार्गावर दर्शनी असल्याने राष्ट्रीय महामार्गाचे मध्यापासून सोडावयाच्या बांधकाम/नियंत्रण रेषेबाबत तसेच प्रवेश रस्त्याबाबत संबंधित विभागाचा ना हरकत दाखला प्राप्त करून घेणे अर्जदार यांचेवर बंधनकारक राहील.

२८. विषयांकित रेखांकन/बांधकामासाठी पोहच रस्ता तसेच अंतर्गत रस्ता व इतर सोयी सुविधा जसे जल:निस्सारण, मल:निस्सारण व पाणी पुरवठा इ. सर्व बांबींचा विकास अर्जदार यांनी स्वर्खर्चाने पूर्ण करणे बंधनकारक राहील. त्याशिवाय नियोजित वापर सुरु करता येणार नाही.

२९. सदरहू प्रस्तावास मंजूरी देणेपूर्वी नियोजित बांधकामामूळे/विकासनामूळे/भूखंडावर असलेल्या कोणत्याही घेहवाटीचे व हक्काचा भंग होणार नाही, याची जबाबदारी अर्जदार/जमिन मालक यांची राहील.

३०. शासनाचे नगर विकास विभागाकडील परिपत्रक क्र.डी.सी.आर.१०३४/२८२९/यु.डी-११, दि.१९/०९/१९९५ अन्वये सदरहू इमारतीवर सोलर वॉटरहिटींग सिस्टीम बसविणे आवश्यक आहे.

३१. शासनाचे नगर विकास विभागाकडील परिपत्रक क्र.TPB.४३२००/२१३३/CR-२३०/०९/UD-११ Date १०/०३/२००५ नुसार सदरहू इमारतीवर रेनवॉटर हार्डिंग सिस्टीम कार्यान्वित करणे आवश्यक राहील.

३२. प्रस्तावित जागेमध्ये पायाभूत सुविधांची पुरेशी तरतूद करणे अनुज्ञाग्राही यांचेवर बंधनकारक आहे. अनुज्ञाग्राही व्यक्तीने (ग्रंटीने) अशा जमीनीचा वापर व त्यावरील इनारतीच्या आणि किंवा अन्य बांधकामाचा उपयोग उक्त जमीनीचा ज्या प्रयोजनार्थ उपयोग करण्यास परवानगी देण्यात आली असेल त्या प्रयोजनार्थ केवळ केला पाहिजे आणि त्याने अर्डी जमीन किंवा तिचा कोणताही भाग किया अशी इमारत यांचा इतर कोणत्याही प्रयोजनार्थ जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडून तशा



अर्थाची आगाऊ लेखी परवानगी मिळविले  
वापरावरुन जमिनीचा वापर ठरधिण्यांना येईल.

क्र.महसूल/क-१/दे-२३/एनापी/पसआर-२२३/१२  
 मिलविल्याशिवाय वापर करता कामा नये, इमारतीच्या  
 गत घेईल.

३४. अनुशास्त्राही व्यक्तीने अशा जमिनीचे विगरशेतकी प्रयोजनार्थ वापर करण्यासाठ्या दिनाकापासून सुरुवात केली असेल किंवा ज्या दिनाकास त्याने अशा जमिनीच्या वापरात बदल केला असेल तर तो दिनांक त्याने एक महिन्याच्या आत तलाठायामार्फत असलेले विगरशेतकी प्रयोजनास कलंविले पाहिजे जर तां असे करण्यास चुकेल तर महाराष्ट्र जर्मान मालिकापासून Registration प्राप्त बदल या विगरशेतकी आकारणी नियम १९६९ मधील नियम ६ अन्वरुद्ध असलेले विगरशेतकी प्रयोजनास असा अनुशास्त्राही पात्र ठरेल.

अशा जमिनीचा त्या प्रयोजनार्थ घापर करण्यात आलेलागाही परेकुनी प्रयोजनार्थ घापर करण्यास प्रारंभ करण्याच्या दिनालाई समत्वा आव्याप्तग्राहीने दर चौ.नी. मार्गे रु.०.१० ऐसे या दराने बिगर शेतकी आव्याप्तग्राही दिनां प्रतिटी किंवा परवानगीच्या तारखेच्या पूर्वलक्षी प्रभावाने अथवा त्यानंतर अंमलात येण्याची विसर्ती दरान बिनशेती आकार देणे बंधनकारक राहील. अशा जमिनीच्या घाप्रात कोणत्याही प्रकारपा घट्टां करण्यात आला तर त्या प्रसंगी निराळ्या दराने बिगर शेतकी आकारणीच्या हमीची मुदत अजून समाप्त क्वावयाची आहे ही गोष्ट विचारात घेण्यात येणार नाही.

४१. या आदेशात, आणि सनदीमध्ये नमूद केलेल्या शर्तीपैकी कोणत्याही शर्तीचे अनुजाग्राही यक्तीने उल्लंघन केल्यास उक्त अधिनियमाच्या उपबंधान्यये असा अनुजाग्राही ज्या कोणत्याही शास्तीस पात्र ठरेल, त्या शास्तीस बाधा न येऊ देता अप्पर जिल्हाधिकारी, डाणे हे निर्दिष्ट करतील असा दंड आणि आकारणी भरल्यानंतर उक्त जमीन किंवा भूखंड अर्जदाराच्या ताव्यात राहू देण्याचा अधिकार असेल.

४२. सदर जमिनीच्या रेखांकन परवानगीनुसार बिगरशेतकी वापरास प्रारंभ केल्याच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या कालावधीत अनुज्ञाग्राहीने अशा जमिनीवर या कार्यालयाकडून अकृषिक बांधकाम परवानगी घेऊनच आवश्यक ती इमारत बांधली पाहिजे. अन्यथा सदरहू आदेश रद्द समजण्यात येईल य अनुज्ञाग्राही पाना अकृषिक परवानगीसाठी नव्याने अर्ज सादर कराया लागेल.

४३. दिलेली ही परवानगी मुंबई कळवहिवाट व शेती जमीन अधिनियम, १९४८, महाराष्ट्र ग्रामपंचायती अधिनियम, १९५८ इ. सारख्या त्या घेठी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्याचे कोणतेही उपबंध प्रकरणाच्या अन्य संबंधित बाबीच्या बाबतीत लागू होतील, त्या उपबंधाच्या अधीन असेल.

४४. प्रश्नाधिन जमिनीचे कामी भविष्यात जमीन मालकीबाबत घाद निर्माण झाल्यास व अन्य कोणी त्याबाबत हव्यक सिद्ध केल्यास, सदरची अकृषिक परवानगी एकतर्फी रद्द होणेस पान्ह राहील.

४६. अनुग्राही यांनी विगरशेतकी आकारणीच्या पाच्यपट रवकम रु. १३५/- अकरा हजार सातशे सत्ताविस मात्र) रुपांतरीत कर (कान्हर्शन टैक्स तसेच रेट देण्यात घालत करता राखा जाऊ शाय्या, ठाणे थांचेकडील चलन क्र. १०००/१३ फे. १४/२०१८ याच्यात योग्य असलेली रवकम रुपये दाखल करता राखा जाऊ शाय्या. ठाणे थांचेकडील चलन क्र. १०००/१३ फे. १४/२०१८ याच्यात योग्य असलेली रवकम रुपये दाखल करता राखा जाऊ आहे.

४७. सदर जागेंद्री अंति तातडीचे मोजणी फि रवकम रुपय ४,०००/- पाचशे मात्र) रजिस्टर चलन क्रमांक २१६/१३ तसेच स्टेट डैक शासन यांच्या वेकटीत क्र. ०००८७० दि. २६/०४/२०१३ अन्वये शासन जमा केली आहे.

४९. वरील अटी य शर्तीमध्ये काहीही अंतर्भूत असले तरीही या परवानगाच्या कोणतीही इमारत किंवा बांधकाम उभे करण्यात आले असेल किंवा तरुदी यिरुद्ध या इमारतीच्या किंवा बांधकामाचा वापर करण्यात आला असेल तर यिनिदिष्ट मुदतीच्या आत अशा रितीने

५. इसका मुद्रा/पंच-१/टे-११/परापरी/परमामाता-१२३/१  
उभयनिषेदी उत्तरार्थ वाक्य दायरायानिषेदी लिखा हीत देवदत्त काश्यानिषेदी लिख-प्रायिकारी  
यांत्री लिखित देव लिखी गयी अवधेर तरोमें लिखदायिकारी, ताते गाता अस्ति दुर्गात लिखा गया  
लाल दायरायानी सिंहा शब्द देवदत्त काश्याने आज्ञा शहर दीप्याणा लिखा गया लिखित प्रायिक  
राजी अस्तुशास्त्री शारीरीकृत अवधेर वाक्यानी भवतायानी राज्यान वाचन भवत दीप्याणा लिखित  
प्रायिक


२०३८  
ना अनुदानी होने वाली इनकार कराती है, तो उन्हें इसका बहुत ज्यादा अनुदानी  
हो जाएगा तो उन्हें इनकार कराती है, तो उन्हें इसका बहुत ज्यादा अनुदानी  
हो जाएगा तो उन्हें इनकार कराती है, तो उन्हें इसका बहुत ज्यादा अनुदानी

५१ अंडेहारा दाढ़ी छाड़ा थेहोली मालिनी व शामदरवे और्डि-फिरा दिग्गजाल भरनाली खण्डगांव का प्रभावशाली हर इमारतालाल देहुर व बास अज्जीटा, भासल व बासविश्वास है मालिनी अस्तक  
कृती।

५८ अदीन कोणताही अटी क इसीका देव हातवार महाराष्ट्री अभ्युक्तिः प्र अधिकारम् वाचानि  
इति

三

(अशोक विकारी)  
उपर वित्तहासिकारी कृष्ण



उत्तरार्द्ध निर्माणित क्रम

*Hosh*  
गांधी जिल्हा प्रभारी कामे की

